



एफ बि आय ला पाहिजे असलेले दहा फरार गुन्हेगार

भद्रेशकुमार चेतनभाई पटेल

कारवाई टाळण्यासाठी बेकायदेशीर उड्डाण - प्रथम श्रेणी खुन, द्वितीय श्रेणी खुन, प्रथम श्रेणी प्राणघातक हल्ला, द्वितीय श्रेणी प्राणघातक हल्ला, धोकादायक हत्यारानिशी जखमी करण्याचा हेतु



छायाचित्र: एप्रिल २०१५

वर्णन

| | |
|---------------------------|---|
| नाव: भद्रेशकुमार सि. पटेल | |
| जन्म तारीख: १५ मे, १९९० | जन्म ठिकाण: कंत्रोडी ता वीरमगाम, गुजरात, भारत |
| केस: तपकिरी | डोळे: तपकिरी |
| उंची: ५ फूट ९ इंच | वजन: १६५ पौंड |
| सेक्स: पुरुष | व्यवसाय: डोनट शॉप मधील कर्मचारी |
| राष्ट्रीयत्व: भारतीय | |

पुरस्कार

दिलेल्या माहितीच्या आधारे भद्रेशकुमार चेतनभाई पटेल ला अटक झाल्यास, माहिती देणाऱ्यास एफ बि आय ने १००,००० अमेरिकन डॉलर्स पर्यंत रक्कम देऊ केली आहे.

शेरा

पटेल ला शेवटचं नेवार्क, न्यू जर्सी भागामध्ये असल्याच सांगितलं जातंय.

सावधान

भद्रेशकुमार चेतनभाई पटेल हा इसम एफ बि आय ला पाहिजे कारण कि हनोवर, मेरीलँड मध्ये १२ एप्रिल, २०१५ या दिवशी डोनट शॉप मध्ये काम करत असताना स्वतःच्या पत्नीला अवजाराने अनेक वेळा वार करून जीवे मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. १३ एप्रिल, २०१५ रोजी एन अरुंडेल काउंटी मध्ये मेरीलँड च्या जिल्हा न्यायालयाने स्थानिक अटक वॉरंट काढली होती ज्यामध्ये पटेल वरती; प्रथम श्रेणी खुन, द्वितीय श्रेणी खुन, प्रथम श्रेणी प्राणघातक हल्ला, द्वितीय श्रेणी प्राणघातक हल्ला, धोकादायक हत्यारानिशी जखमी करण्याचा हेतु हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. २० एप्रिल, २०१५ रोजी डिस्ट्रिक्ट ऑफ मेरीलँड, बाल्टिमोर, मेरीलँड येथील युनाइटेड स्टेट्स जिल्हा न्यायालयाने पटेलच्या नावाखाली, कारवाई टाळण्यासाठी बेकायदेशीर उड्डाण केल्याचा फेडरल अटक वॉरंट जारी केला होता.

गुन्हेगार अत्यंत धोकादायक आणि सशस्त्र असण्याची संभावना वर्तविण्यात आलेली आहे.

तुम्हाला या इसमा बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित एफ बि आय च्या स्थानिक कचेरी अथवा जवळच्या अमेरिकन दूतावास, अथवा वकिलाती मध्ये संपर्क साधावा.

फील्ड कार्यालय: बाल्टिमोर